

— शा Z. 12 lies 11, 10, 16 st. 11, 12, 16.  
 — उद्दु fuge 1) vor *aufheben* hinzu. intrans. *sich erheben*: उद्देश्यमा-  
 त्म् Sīh. D. 63, 14. उद्देश्यप्रभमस्थान so v. a. *ertönen* Rāga-TAR. 5, 362.  
 trans. nach *in die Höhe ziehen* fuge noch hinzu *ausschöpfen, ausleeren*  
 und die Stellen AV. 10, 8, 29, 14, 1, 38. उद्देश्यमुदकं कूपात् auch beim  
 Sch. zu P. 6, 4, 30. — caus. *in die Höhe ziehen*: उद्देश्यत्तम् Daçak. 132, 5.  
 उद्दिष्ट H. 1482. HALĀ. 4, 83. — Streiche am Ende उदाच und setze st.  
 dessen उद्कृ. उद्दृ fig.  
 — पर्युद् vgl. पर्युद्द्वन्.  
 — उप vgl. उपाक.  
 — नि *sich senken, herabhängen*: न्यूच्छिपिनासिका KATHAS. 20, 108.  
 — Streiche das Ende von «auch» an (न्यूक्रह gehört zu न्यू) und vgl.  
 नीक, न्यूङ्ग fig. und न्यू.  
 — परा vgl. पराक und परात्.  
 — परि vgl. पर्युङ्ग.  
 — प्र vgl. प्रात्.  
 — प्रति, caus. partic. प्रत्यक्षित geehrt BHAG. P. 5, 15, 9. — Vgl. प्र-  
 तीक, प्रत्यक्ष.  
 — वि Z. 2 lies 6, 49, 2 st. 4, 49, 2. — Vgl. व्यञ्ज.  
 — सम् vgl. समीक, सम्यञ्ज.  
 ऋचक्रिवंस् (3. श + च०) adj. *an einer कृत्या unschuldig* AV. 5, 14, 9.  
 ऋचत्तम् n. *ein böses (unglückbringendes) Auge* HALĀ. 4, 87.  
 ऋचत् तर् auch 3. श + 2. चतुर्; vgl. ऋचतुर्य.  
 ऋचमक् (3. श + चर्मन्) adj. *hauflös* TS. 7, 5, 12, 2.  
 ऋचल 2) e) N. pr. eines Dichters Verz. d. Oxf. H. 123, b, 12. eines  
 Lexicographen: °कोश Ućcaval. zu Unādis. 3, 68. — 3) a) MRKEH. 178, 1.  
 — b) lies Bez. einer der 9 Stufen, die ein Bodhisattva zu ersteigen  
 hat, bevor er Buddha wird, und füge Daçabhumīçvara 95 hinzu. — c)  
 N. pr. einer der Mütter im Gefolge Skanda's MBH. 9, 2632. — d) N.  
 pr. einer Rākshasi Lot. de la b. l. 240.  
 ऋचलासमसी f. = भास्करसमसी Bez. des 7ten Tages *in der lichten*  
*Hälften des* Āçvina Verz. d. Oxf. H. 284, b, 49. des Māgha WILSON, Sel.  
 Works 2, 196.  
 ऋचलेश (ऋचल + ईश) m. *eine Form* Çiva's Verz. d. Oxf. H. 149, b, 9.  
 °लिङ्ग 64, b, 4.  
 ऋचित् *Materie* im Gegens. zu चित् *Geist* WILSON, Sel. Works 1, 44.  
 ऋचित् *keinen Verstand habend, dumm* KHĀND. UP. 7, 5, 2.  
 ऋचिति 1) Z. 2 lies 54 st. 53. — 2) RV. 4, 2, 11.  
 ऋचित्य Z. 3 lies 205 st. 105.  
 ऋचिरध्युति 2) KIR. 5, 6.  
 ऋचिरप्रभ Z. 1 lies ऋचिर् st. ऋचि.  
 ऋचिराम Z. 1 lies ऋचिर् st. ऋचिरा.  
 ऋचेतन Z. 1 lies चेतन und चेतना. 1) SPR. 2336.  
 ऋचेतनता (von ऋचेतन) f. *Bewusstlosigkeit, Abwesenheit von Verstand:*  
 सचेतनमचेतनता न्यामि PRAB. 34, 17.  
 ऋचेदत् (3. श + चो०, partic. praes. von चुद्) adj. RV. 5, 44, 2. = ऋ-  
 प्रेरितर् Sā.  
 1. ऋकृ 1) *rein (vom Herzen):* °दृदय adj. SPR. 5175. मुवत्ताचकृहृदया

KATHAS. 21, 98. ऋकृत्वं *vollkommen klar, — durchsichtig:* चन्दनस  
 SPR. 31. — 2) c) *eine best. Pflanze,* s. u. गुन्ड 1, b.  
 2. ऋकृ vgl. VS. PRAT. 3, 123.  
 ऋकृदीतित m. N. pr. eines Mannes HALL 208.  
 2. ऋकृत् 2) lies ऋकृदीक्रय adj. st. उक्ता. ऋकृत् अ० adv. unun-  
 terbrochen BHAG. P. 7, 8, 28. — 3) n. N. eines Sāman Ind. St. 3, 202, a.  
 ऋकृत्वयां तo zu lesen.  
 ऋकृत् 2) Verz. d. Oxf. H. 39, b, 38. — 3) KĀD. in Z. f. d. K. d. M. 7,  
 584, fgg. Verz. d. Oxf. H. 39, b, 30 (ऋकृत् v.l.). KĀCIBH. 12, 64 (nach BENFEY).  
 ऋकृत्वान् (1. ऋकृ + शो०) m. Reisschleim H. c. 94.  
 ऋच्युत 1) b) देवस्याच्युततेऽपाः MBH. 8, 7406. — 2) a) MBH. 3, 11247.  
 WILSON, Sel. Works 2, 163. — b) N. pr. eines Dichters Verz. d. Oxf. H.  
 123, b, 12. — d) Aljuta Bhauma Bez. eines best. Erdgenius Āçv.  
 GRH. 2, 1, 4.  
 ऋच्युतचरित (श० + च०) n. Titel eines Gedichts Verz. d. Oxf. H.  
 198, b, No. 468.  
 ऋच्युतठक्कर (श० + ठ०) m. N. pr. eines Mannes Verz. d. Oxf. H. 133, a, 33.  
 ऋच्युतनन्दि (श० + न०) m. N. pr. eines Fürsten LIA. II, 932.  
 ऋच्युतप्रच (श० + प्रच) m. N. pr. eines Mannes WILSON, Sel. Works 1, 140.  
 ऋच्युताश्रम (ऋच्युत + शा०) m. N. pr. eines Autors HALL 141.  
 ऋज् (setze 1. davor); mit ऋभि *hintreiben* ÇAT. BR. 2, 3, 3, 16; mit उद्दु  
 vgl. उद्दृ; mit निर् lies निस्; mit प्र vgl. प्रजित, प्राजक, प्राजन, प्राजितर्.  
 2. ऋज् (= 1. ऋज्) adj. in पृत्तनाज्.  
 1. ऋज् 1) b) vgl. नावाज्. — c) = ऋज् एकपात् (vgl. ऋजौकपाद्) WEBER,  
 NAX. 2, 300, 331, 373, 379. ĀJOT. 94.  
 2. ऋज् 1) von Çiva MBH. 13, 1042. — 2) b) KĀURAP. 22 (nach dem  
 Schol.). — f) vgl. MBH. 12, 12820. fg. — h) die Zeit BHAG. P. 8, 8, 21. —  
 4) n. ऋजमाप्यवम् N. eines Sāman Ind. St. 3, 202, a.  
 ऋजक m. N. pr. eines Asura MBH. 1, 2652.  
 ऋजकार्णिक vgl. वस्तकार्णि.  
 ऋजगर 1) KATHAS. 9, 57. fg. Auch N. pr. eines Asura Verz. d. Oxf.  
 H. 78, b, 44.  
 ऋजगलस्तन (ऋज - गल + स्तन) m. *die (zu Nichts nützende, Brust*  
*(d. i. Wamme) am Halse des Ziegenbocks (der Ziege)* SPR. 1318. ऋजा०  
 1829, v. l. TRIK. 3, 3, 136, wo °स्तने (nicht स्तेने, wie die Corr. angeben)  
 zu lesen ist. Vgl. स्तनवद्वलम्बते यः कपठे ज्ञानां मणिः स विज्ञेयः VA-  
 RĀH. BRH. S. 63, 3.  
 ऋजघन्य so v. a. *der vorzüglichste:* सर्वेषामजग्न्यस्तु राम आसीज्जघ-  
 न्यः MBH. 3, 11074 (S. 372). MIT. 142, 4 = HARIV. 394.  
 ऋजखृ० TS. in Ind. St. 8, 32. ऋजाल KĀTH. ebend.  
 1. ऋजन 2) vgl. ऋशाजनी.  
 2. ऋजप 1) ऋजापा ब्राह्मणास्तात् श्रूदा ऋपरायणाः भविष्यति कलौ  
 युगे MBH. 3, 12837. 13, 1593. — 3) vgl. °मत्तसमर्पण (HALL 164) und  
 °गायत्रीपुरश्चाणपद्धति (HALL 12) Titel von Schriften.  
 ऋजपर्य P. 5, 1, 77, VART. 2.  
 ऋजपटकटपात् (1. ऋज - प० + टपात्) eine Art Zange VSUTP. 209.  
 ऋजमीठ MBH. 1, 3789. fg.  
 2. ऋजप 2) b) = ऋजपाल Verz. d. Oxf. H. 182, b, 30. 195, b, 6. °कोश